

AV. 5, 14, 7. प्राणापानौ स्युञ्जीविक् स्ताम् 7, 53, 1. वैश्वानुरेषां स्युञ्जी सञ्जी-  
षाः 108, 2, 11, 1, 9, 2, 14. VS. 11, 15, 21, 18, 28, 4. AIR. Br. 3, 45. TS. 4,  
4, 2, 1. 6, 6, 8, 3. ÇAT. Br. 1, 4, 2, 7. 8, 2, 2, 7. ब्रह्म तत्र च स्युञ्जी करोति  
PAÑĀAV. Br. 11, 11, 9. ĀCV. Ça. 6, 3, 1. — 2) f. Bez. gewisser Ishākā  
TS. 5, 3, 1.

सैयूध्य (von 2. स + यूध) adj. in derselben Heerde laufend P. 4, 4, 114.  
6, 3, 84. सखा VS. 4, 30, 6, 9. AIR. Br. 2, 6.

सयेकखौ m. N. pr. eines Fürsten Ksmirīc, 23, 12 (vgl. den Index).

सयोग 1) adj. (2. स + योग) im Besitz des Joga seiend RA. 18, 32.

— 2) m. = संयोग Vereinigung (Gegens. वियोग) Bṛā. P. 7, 9, 17. —  
3) n. (sc. स्थान) Bez. der vorletzten unter den 14 Stufen, die nach dem  
Glauben der Gāina zur Erlösung führen, Verz. d. Oxf. H. 397, a, 15.

सैयोनि (2. स + यो) 1) adj. a) gemeinschaftlichen Schooss d. h. g. Ur-  
sprung habend RV. 1, 159, 4. अमर्त्यो मर्त्येन 164, 30, 3, 1, 6, 10, 30, 10. वी-  
रो वीरेण AV. 3, 5, 8, 7, 19, 1, 18, 52, 1. — b) sammt dem Schooss, — der  
Heimath, — dem Ort u. s. w., damit verbunden AV. 6, 122, 4. सैयोनि-  
र्लोकमुप याक्येतम् 12, 3, 19, 53. KĪṬU. 29, 7. अग्नि TS. 5, 1, 2, 2, 2, 5, 4,  
2, 1. अन्न 5, 1, 2, 4, 4, 2, 3. यज्ञ 6, 1, 2, 7. — 2) m. a) ein N. Indra's. —  
b) proximity to a wife. — c) a pair of nippers for cutting betel-nut  
WILSON nach ÇABDĀTHAK.

सयोनिता (von सयोनि) f. Gleichheit des Ursprungs, — der Heimath  
u. s. w. AIR. Br. 8, 2.

सयोनित्वे (wie eben) n. dass. TS. 5, 1, 2, 4, 4, 2, 3, 2, 1. TBa. 2, 2, 2, 1.

सर, सरति (nach P. 7, 3, 78 angeblich nicht im Gebrauch, st. dessen  
धावति) DĀITUP. 22, 37 (गती). स्त्रियात् VOP. 8, 93. सिंसति (ved.) NAIGH. 2,  
14. DĀITUP. 25, 17. सिंसति (v. l. ससति) NAIGH. 2, 14. सिंसते 3. pl.  
असरत् aor. P. 3, 1, 56, 7, 4, 16. VOP. 8, 91. fg. सरत्, सरन्; असरति VOP.  
8, 91. fg. सरत् AV. 4, 11, 3. सरार, समम् P. 7, 2, 18. VOP. 8, 57. समम्,  
(परि) ससत्सु, (प्र) ससत्थे; falsche Form सिंसत्सु VĪLAKH. 11, 2. समवेम्,  
fem. ससत्थी RV. 1, 86, 5, 3, 9, 5, 1, 15. AV. 6, 23, 1. समवेव (für सस-  
वानिव) ÇAT. Br. 1, 8, 2, 6. समार्था, सरिष्यति; ससुम्; ससैवे RV.  
1, 32, 12. 116, 12. ससैवे 55, 6, 57, 6, 5, 29, 2. ससवसि (d. i. वै ससि) 3, 32,  
6. ससै; pass. ससियते VOP. 8, 93. ससत् partic. rasch laufen, gleiten, fließen,  
zerfließen; entlaufen: अरस्तु पर्वतश्चित्सरिष्यन् RV. 2, 11, 7, 24, 14. सर-  
न्नापः 4, 17, 3, 7, 101, 4. कृष्यानि 3, 52, 2. ससारं सी परावतः 4, 30, 11.  
38, 6, 9, 22, 4. वासम् weitlaufen 37, 5 TS. 1, 7, 8, 4. ससवसिम् dass. in  
übertr. Bed. so v. a. sein Möglichstes gethan habend Spr. (II) 1888. —  
RV. 9, 66, 6. 86, 13. 14. 101, 14. 10, 61, 3, 23. ता अञ्जयौ ऽरुणयो न ससुः  
95, 6. पस्येदं हृतीरसरम् 108, 4. 111, 3. VĪLAKH. 11, 1. VS. 2, 7, 14. एतश्  
RV. 4, 17, 14. ÇAT. Br. 11, 1, 2, 28. 13, 8, 4. सरपयुभिर्पो अणी सिंसिर्षे  
nachjagen (mit acc.) RV. 3, 32, 5. — ससारोत्तरतः पूर्वम् (ein Ross) MBh.  
14, 2184. मृगाः प्रदक्षिणां ससुः BHATT. 14, 14. वायो सरति MEGH. 54. ससु-  
स्तत्र sie begaben sich dahin Bṛā. P. 10, 75, 21. sich hinbegeben zu (acc.):  
दमयतीं स्वा MBh. 3, 2728. losgehen auf: (तम्) ससारभिमुखः प्रूरः शा-  
हूल इव कुञ्जरम् 7, 561. 8, 2729. verfolgen: ससार मृगमेकाकी 1, 1696.  
14, 2299. sich entfernen: सरति सक्तु बाह्यैर्मध्यं गताप्यबला सती MĀ-  
LAV. 69. Bṛā. P. 4, 31, 20. Atmübergang über: निष्याद्य हरयः सेतु प्र-  
तीताः ससुरर्षवम् R. 5, 95, 44. — med. in's Fließen gerathen (vom Ab-  
VII. Theil.

gehen des Fruchtwassers vor der Geburt): सिंसता (für सिंसतां) नार्युत-  
प्रजाता AV. 1, 11, 1. — partic. ससत् laufend: ससुतेय (सूतेः सु० die  
neuere Ausg.) सुरगैः HARIV. 6404. बहिः herausgetreten KATHĀ. 103, 169.  
n. das Davonlaufen, Fliehen: निवर्तधमधर्मज्ञा युध्यधं किं सूतेन वः MBh.  
9, 1208, 1521. Gang in भुजगशिष्णु०. — Vgl. ससत् fg.

— caus. 1) सरयते in's Fließen kommen: सरयत् अर्यः RV. 4, 17, 3.  
— 2) सारयति laufen machen Nir. 5, 4. = स्तृति Vop. in DĀITUP. 32,  
107. auch = गति ders. nach ÇKDa. in Bewegung setzen: तस्वीः MEGH.  
84. entfernen: एकवेणी गण्डभोगात् 89. med. sich fahren lassen ĀCV.  
Gṛā. 3, 12, 12. pass.: यः सारयते पेषिलं शक्त्वा लायते, Durchfall  
hat Suça. 2, 440, 1.

— intens. सरयते NAIGH. 2, 14. — Vgl. u. प्र, अतिप्र, अनुप्र, उपप्र und  
सरिन्नर.

— desid. सिंसिषति laufen wollen: वासम् TS. 2, 2, 2, 6.  
— अचक्षा herbeifliessen: अचक्षा नृचला असरत्पवित्रं RV. 9, 92, 2.  
— अति s. अतिसर, अतिसार, अतीसार. — caus. अतिसारयामास MBh.  
3, 665 fehlerhaft für अति०, wie die ed. Bomb. liest. — pass. Durchfall ha-  
ben (vgl. अतिसार) Suça. 1, 118, 6. सरुधिरमतिमारयते hat blutigen Durch-  
fall 259, 8, 2, 165, 17. 255, 12. 430, 18. 439, 18.

— व्यति, absol. ०सृत्य etwa in jeglichem Falle, bei jeder Gelegenheit:  
इमान् (नरदेवधर्मान्) विदध्याद्यतिसृत्य यो वै राजा मर्क्षी पालयितुं स शक्तः  
MBh. 12, 4402. = गुरुमनुसृत्य NĪLAK.

— अनु 1) zufließen, zulaufen RV. 5, 52, 2. 7, 90, 4. Jmd (acc.) nach-  
laufen, nachgehen Nir. 12, 10. HARIV. 5122. पृष्ठतः R. 5, 31, 31. MĀLAV.  
41, 12. 56, 11. KATHĀ. 10, 29, 120. 11, 46. 25, 185. 42, 208. 96, 51. LA. (III)  
87, 21. MĀRK. P. 21, 15. Bṛā. P. 3, 2, 5. Verz. d. Oxf. H. 49, 4, 1 v. u.  
RĀĀ-TAR. 3, 118. PRAB. 48, 5. VEDĀNTAS. (Allh.) No. 19. PAÑĀAV. 227,  
23. मृगम् ÇĀK. Ça. 4, 2. entlang gehen: सरस्वतीम् M. 11, 77. MBh. 1,  
3989. पन्थानम् 3, 11556. पदवीम् Bṛā. P. 5, 1, 39. मूषकमार्गम् PAÑĀAV.  
137, 12. तद्रक्तधाराम् KATHĀ. 22, 228. 39, 76. ब्रह्मवर्त्मनि MĀRK. P. 41, 1.  
durchlaufen, durchschreiten: नात्मनो ऽस्ति प्रियतरः (so ed. Bomb.) पृ-  
थिवीमनुसृत्य ह् MBh. 13, 5711. दिवो लोकान् HARIV. 3187. चिकारदेश-  
न्सर्वान् R. 3, 65, 19. seinen Lauf —, seinen Gang richten nach: पुरीम्  
MEGH. 31. उदीची दिशम् 58. ज्वालात् KATHĀ. 73, 243. कमपि गृहमेधि-  
नम् DĀITUP. 74, 5. प्रकृतिम् Bṛā. P. 1, 10, 22. पाषण्डालयेषु (v. l. fūgt  
तम् hinzu) PRAB. 45, 5. अत्र 53, 4. गीतस्वनेन nach der Gegend, von wo  
der Gesang erscholl, R. GORR. 1, 66, 12. gelangen zu: मनःशासितपद्म्  
MAITREJUP. 6, 34. संसारम् Verz. d. Oxf. H. 29, a, 19. sich richten nach:  
सर्वान्धर्माननुसृत्यैतद्धम् so v. a. gemäss MBh. 12, 4022. प्राची गुह्यपा-  
मनुसृत्य वाचम् Verz. d. Oxf. H. 1, a. गुरुमतम् SARVADARÇANAS. 125, 19.  
नृलोकाताम् so v. a. nach Art der Menschenkinder Bṛā. P. 10, 87, 9. nach-  
laufen so v. a. sich einlassen auf: न चावकाशो ऽस्ति वाक्समूकमनु-  
सर्तुम् Suça. 2, 266, 14. gelangen zu so v. a. in Erfahrung bringen: एत-  
स्मादार्यस्याहंकारस्य वृत्तात्मनुसरिष्यामि PRAB. 20, 6. — 2) partic. अनु-  
सृत a) mit act. Bed. folgend, nachgehend: पतिमनुसृता यासम् R. GORR.  
2, 62, 9. तिलेषु वा यथा तैलं धृतं पयसि वा स्थितम् । तथा तमसि सन्ने च  
रजो ऽप्यनुसृतं स्थितम् || so v. a. in ähnlicher Weise sich verhaltend  
MĀRK. P. 46, 6. gelangt in: कुत्सिम् Suça. 2, 185, 8. hervorgegangen aus